

सन २०२३-२४ मध्ये “पुनर्विनियोजनाने तरतूद उपलब्ध करून देण्याबत” मागणी क्र. के-६, लेखाशिर्ष “२८०१ वीज व २८१० नवीन व नवीकरणीय ऊर्जा”

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र. पुनर्वि-२०२४/प्र.क्र.३२/ऊर्जा-३
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक:- ३० मार्च, २०२४.

प्रस्तावना :-

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील महाऊर्जा व महावितरण या कंपन्यांस लेखाशिर्ष २८१००१२३ या अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा विकासासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास निधी/हरित ऊर्जा निधी सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाकरीता रु.१७७.८७३५ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. सदर योजनेतर्गत अद्यापपर्यंत झालेल्या खर्चाच्या अनुषंगाने बचत अधिक असल्याने सदर लेखाशिर्षाखालील रु. ११०.२३६९ कोटी इतक्या बचतीच्या रकमेतून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांस सहायक अनुदान, लेखाशिर्ष २८०१२६२४ खाली पुनर्विनियोजनाने रु.१००.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्याचे विचारधीन होते.

शासन निर्णय :-

या विभागाच्या मागणी क्र. के-०६, खालील लेखाशिर्ष २८१० नवीन व नवीकरणीय ऊर्जा, ६० इतर, ८०० इतर खर्च, (००)(०५) महाराष्ट्र ऊर्जा विकास निधीमधून भागविलेला खर्च (कार्यक्रम), ५० इतर खर्च (कार्यक्रम) (२८१००१२३) या लेखाशिर्षाखालील बचतीच्या रकमेमधून रु.१००,००,००,०००/- (रुपये शंभर कोटी मात्र) रक्कम पुनर्विनियोजनाने खर्च "मागणी क्र. के-६, २८०१ वीज, ८०० इतर खर्च, (००)(०२) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. यांस सहायक अनुदान, ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) (२८०१२६२४) या लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजनाने सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०३३०१७१५४६१०१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ.गौरी पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
४. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
५. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२.
७. अपर मुख्य सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२.

८. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
९. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी, फोर्ट, मुंबई.
१०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई.
११. सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, वर्ल्ड ट्रेड सेंटर नं.१, १३ वा मजला, कुलाबा, मुंबई.
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर
१३. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई
१४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१५. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
१६. वित्त विभाग, कार्यासन-व्यय-१६/अर्थ-१४, मंत्रालय, मुंबई-३२
१७. कक्ष अधिकारी (नियोजन विभाग), मंत्रालय, मुंबई-३२
१८. कक्ष अधिकारी (रोख), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१९. ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने.
२०. निवड नस्ती, ऊर्जा-३

शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.पुनर्वि-२०२४/प्र.क्र.३२/ऊर्जा-३, दिनांक ३० मार्च, २०२४

(रुपये अक्षरात)

अ. क्र.	गौण / उपशिर्ष	पुनर्विनियोजन करेपर्यंत वितरित केलेला निधी	पुनर्विनियोजन करेपर्यंत मंजूर अनुदान किंवा विनियोजन	पुनर्विनियोजन करावयाची रक्कम	पुनर्विनियोजनानंतर होणारी रक्कम	फरकाची कारणे	
	तरतूदीमध्ये किंवा विनियोजनामध्ये घट (-) प्रस्तावित आहे असे लेखाशिर्ष						
१	मागणी क्र. के-०६ खालील लेखाशिर्ष २८१० नवीन व नवीकरणीय ऊर्जा, ६० इतर, ८०० इतर खर्च, (००) (०५) महाराष्ट्र ऊर्जा विकास निधीमधून भागविलेला खर्च (कार्यक्रम), ५० इतर खर्च (२८१००१२३)	६४,६४,१६,०००	१७७,८७,३५,०००	(-)	१००,००,००,०००	७७,८७,३५,०००	अपारंपारिक ऊर्जा विकासासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास निधी/हरित ऊर्जा निधी अर्थसंकल्पित निधीपेक्षा कमी तरतूद आवश्यक असल्याने बचतीच्या निधीतून पुनर्विनियोजनाने घट प्रस्तावित करण्यात आली आहे.
	एकूण घट			(-)			
२	मागणी क्र. के-६, २८०१ वीज, ८०० इतर खर्च, (००)(०२) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांस सहायक अनुदान (कार्यक्रम), ३१ सहायक अनुदाने (२८०१२६२४) (वेतनेतर)	२००,००,००,०००	२००,००,००,०००	(+)	१००,००,००,०००	३००,००,००,०००	निरंतर वीज योजनेकरिता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. यांस सहायक अनुदानांतर्गत अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने पुनर्विनियोजनाने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
	एकूण वाढ			(+)			

प्रमाणित करण्यात येते की, सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मंजूर न केलेला असा खर्च भागविण्यासाठी म्हणून सदर तक्त्यामध्ये समाविष्ट केलेल्या रकमांचे पुनर्विनियोजन करण्यात आलेले नाही. तसेच एखाद्या नविन सेवेवरील खर्च म्हणजे सेवेचा नवा प्रकार किंवा सेवेचे नविन साधन ज्यासाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही किंवा त्यासाठी विधानसभेकडून लाक्षणिक पूरक मागणीद्वारे मंजूरी घेण्यात आलेली नाही, असा खर्च भागविण्यासाठी सदरचे पुनर्विनियोजन करण्यात आलेले नाही.

(डॉ.गौरी पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन